

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना
जून, २००९ अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे अर्थसंकल्पयत
समाविष्ट करण्यात आलेल्या "तंत्र शिक्षण" उपशिर्षाखालील
योजनांतर्गत तरतूदीचे वाटप.....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००९/प्र.क्र.३/का.६
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक :- २१ डिसेंबर, २००९.

- वाचा : १) वित्त विभागाचे क्र.पूरक १०.०९/प्र.क्र.३५२/अर्थ-३, दि.३० जून, २००९.
२) विभागाचा शासन निर्णय क्र.टिएसपी २००८/प्र.क्र.६/का.६, दि.१६ डिसेंबर, २००९.
३) नियोजन विभागाचा शासन निर्णय क्र.जिवायो १००७/प्र.क्र.३९/का-१४४४, दि.१६.२.२००८.

शासन निर्णय : घर नमूद केलेल्या विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयाद्वारे आदिवासी उपयोजनेतर्गत जिल्हा नियोजन समितीने प्रस्तावित केलेला नियतव्यय अर्थसंकल्पित करणे, वितरित करणे व त्यामधील कामांना प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित करण्यात आले आहे. त्यानुसार सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षापासून व सन २००९-१० या चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित कालावधीसाठी केलेली तरतूद जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहे. आता विभागाच्या दिनांक १६ डिसेंबर, २००९ च्या शासन निर्णयानुसार तरतूद वितरीत करण्याची कार्यवाही करावी. तसेच नियोजन विभागाच्या वर नमूद केलेल्या दिनांक १६.२.२००८ च्या शासन निर्णयात नमूद केल्यानुसार प्रशासकीय मान्यतेचे अधिकार नियोजन विभागाने ठरवून दिलेल्या प्रचलित पद्धतीप्रमाणे कायम राहतील. लेखाशिर्ष तसेच उप लेखाशिर्ष निहाय झालेल्या खर्चाची व साध्य झालेल्या भौतिक उद्दिष्टांची माहिती प्रत्येक महिन्यात १० तारखेपूर्वी विभागीय आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे/नाशिक/अमरावती/नागपूर व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना पाठवावीत.

२. जिल्हा अधिकारी / नियंत्रक अधिका-यांनी त्यांच्या अधिनस्त ठेवण्यात आलेल्या तरतूदीचे तात्काळ विभागनिहाय / जिल्हानिहाय व यंत्रणानिहाय घाटप करून ती तरतूद संबंधित विभागाचे अंमलबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवून त्या विभागास व आदिवासी विकास विभागास कळवावे. तसेच पुरवणी मागणी ज्या योजनेसाठी घेण्यात आली आहे त्याच योजनेवर खर्च होईल याची नियंत्रक अधिका-यांनी दक्षता घ्यावी. याबाबत झालेल्या कोणत्याही अनियमिततेस ते व्यक्तिशः जबाबदार राहतील. पुरवणी मागणीच्या तरतूदी या शासन निर्णयान्वये नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यात येत आहेत. या शासन निर्णयाद्वारे यासर्व तरतूदी खर्च करण्यास मंजूरी देण्यात येत आहे. सदर तरतूदी संगणक वितरण प्रणालीद्वारे संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील.

३. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यात यावी. तसेच जनजाती क्षेत्राबाहेरील केलेली तरतूद त्याच क्षेत्रासाठी खर्च करण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतूद आदिवासी क्षेत्राबाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यात येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतूद खर्च झाली नाही तर सदर तरतूद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यात येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतूद

आदिवासी क्षेत्राद्याहेर खर्च झालेली आवृत्त्यास याबाबत जिल्हाधिकारी / नियोजन अधिकारी व संबंधित विभागाचे अधिकारी यांना जबाबदार धरण्यात येईल. तसेच आदिवासी उपयोजनांतर्गत झालेल्या खर्चाचा अहवाल लेखाशिर्ष निहाय / उप लेखाशिर्ष निहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती वर नमूद केलेल्या संबंधित अधिकारी व आदिवासी विकास विभागास प्रत्येक महिन्यात १० तारख्येपर्यंत न चुकता पाठवावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार थ नायांने,

इ.१.२.८१८८

(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / अमरावती / ठाणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/ नाशिक/ गडचिरोली/ नंदुरबार/ अमरावती/ चंद्रपूर/ नागपूर/ अकोला/ यवतमाळ.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, ठाणे/ नाशिक/ गडचिरोली/ नंदुरबार/ अमरावती/ यवतमाळ/ चंद्रपूर/ नागपूर/ अकोला

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)

उच्च व तंत्र शिक्षण विभाग/वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, धुळे.

सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व सहसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, ५ वा माळा, मुंबई.

~~निवड नस्ती (का-६)~~

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय वाटप

पूरक मागणी बाब क्र. ३०२

शिर्ष :- तंत्रशिक्षण	मागणी क्रमांक :- टी-५			
योजनेचे नाव :- महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण मंडळाचे मान्यताप्राप्त अभ्यासक्रम करणे. (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)	मुख्य लेखाशिर्ष :- २२०३-तंत्रशिक्षण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) तंत्र माध्यमिक शाळा (+) २ स्तरावरील व्यवसाय शिक्षण (बिगर केंद्रीय सहाय्य) (२२०३ ०४३४) २१, सामुग्री व पुरवठा			
जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नाशिक	१७३	संबंधित जिल्हाधिकारी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.	
नंदूरबार	४८७			
गडचिरोली	११५			
एकूण	१६५५			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय वाटप

पूरक मागणी बाब क्र. ३०२

शिर्ष :- तंत्रशिक्षण	मागणी क्रमांक :- टी-५			
योजनेचे नाव :- (+) २ स्तरावरील व्यवसाय शिक्षण व नवीन शैक्षणिक धोरणांअंतर्गत किमान कौशल्यावर आधारित कार्यक्रम (जिल्हास्तरीय) (रुपये हजारात)	मुख्य लेखाशिर्ष :- २२०३-तंत्रशिक्षण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) तंत्र माध्यमिक शाळा (+) २ स्तरावरील व्यवसाय शिक्षण (बिगर केंद्रीय सहाय्य) (२२०३ ०४३४) २१, सामुग्री व पुरवठा			
जिल्हाचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
	टिएसपी	ओटीएसपी	संबंधित जिल्हाधिकारी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
नंदूरबार	२९२१	--		
चंद्रपूर	३४१	--		
नाशिक	७६९२	--		
गडचिरोली	५८४	--		
बुलढाणा	--	२४४		
अकोला	--	९७		
याशिम	--	२४३		
एकूण	११५३८	५८४		
एकूण एकत्रित		१२१२२		

४

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील जून, २००९ च्या अधिवेशनात मंजूर झालेल्या पूरक तरतुदीचे
जिल्हानिहाय बाटप
प्रक मागणी बाब क्र.३०२

शिर्ष :- -तंत्रशिक्षण	मागणी क्रमांक :- टी-५			
योजनेचे नाव :- माध्यमिक शालांत परिक्षापूर्व तांत्रिक / व्यावसायिक शिक्षणाच्या सुविधांत वाढ करणे. (जिल्हास्तरीय)	मुख्य लेखाशिर्ष :- २२०३-तंत्रशिक्षण - पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) माध्यमिक शालांत परिक्षापूर्व तांत्रिक शिक्षणाचा विकास (जिल्हा) (२२०३ ०७३९) ०१-वेतने, १३-कार्यालयीन खर्च, २१-सामग्री व पुरवठा, २८- व्यावसायिक व विशेष सेवा, ३१- सहाय्यक अनुदाने (वेतनेतर), ५२ यंत्रसामग्री व साधनसामग्री			
जिल्ह्याचे नाव	२००९-१० साठी केलेली तरतुद	२००९-१० ची पूरक तरतुद सुपुर्द करण्यात आलेला नियंत्रण अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	टिएसपी ४०९४	ओटिएसपी --	संबंधित जिल्हाधिकारी	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई.
नाशिक	१६६	--		
नंदुरबार	२८८०९	--		
बुलढाणा	--	६८२		
अमरावती	३३३	--		
यवतमाळ	८५२१	--		
नागपूर	११७	६८३		
चंद्रपूर	३५०	--		
गडचिरोली	१८३	--		
अकोला	--	१३३		
वाशिम	--	१३३		
एकुण	४२५७३	१६३१		
एकुण एकत्रित	४४२०४			